

आस्कन्दन (wie eben) n. 1) *Angriff*, = परामर्श MALLIN. zu KUMĀRAS. 3, 71. *Kampf* AK. 2, 8, 72. H. 797. an. 4, 161. MED. n. 168. — 2) *das Anfahren mit Worten* (तिरस्कार) H. an. MED. — 3) *das Trocknen* (संशोषण) H. an. MED.

आस्कन्दित (wie eben) n. *der Schrittgang (?) beim Pferde* AK. 2, 8, 7, 16. — Vgl. das folg. Wort.

आस्कन्दितक (von आस्कन्दित) n. *Carrière eines Pferdes: उत्तेरितमुपकण्ठमास्कन्दितकमित्यपि। उत्सृत्योत्सृत्य गमनं कोपादिवाखिलैः पैदः* H. 1249.

आस्कन्दिन् (von स्कन्द् mit आ) adj. 1) *auf Jmd springend: सिन्धो गजास्कन्दी* RAGH. 17, 52. — 2) (vom caus.) *fließen lassend, spendend: आस्कन्दी दत्तिणार्थस्य — कीनाशो गीयते द्वित्रैः* KATHĀS. 24, 87.

आस्क्रे (von स्कार् = कार् mit आ) adj. *zusammenhaltend, vereinigt: आ नो विश्व आस्क्रे गमसु देवा मित्रो अर्थमा वरुणः सतोषाः* RV. 1, 186, 2. (यावापयिवी) आस्क्रे सुपती अत्रैर् अमृते 3, 6, 4. तयो व्यं संकृसावनास्क्रेः 7, 43, 5.

आस्तर (von स्तर् mit आ) m. 1) *Decke, Teppich* (auch von ausgebreiteten Blumen, Blättern u. s. w.) H. 680. *वासो वल्कलमास्तरः किशलयानि* ÇĀNTIC. 2, 19. *कुशास्तर* KATHĀS. 22, 196. — 2) N. pr. eines Mannes Verz. d. B. H. No. 166.

1. आस्तराणा (wie eben) 1) n. = आस्तर 1. AK. 2, 8, 2, 10. H. 680, Sch. AV. 15, 3, 7. *व्याप्रचर्मास्तराणाम्* AIR. BR. 8, 5. KAUC. 64. *निवेशनं पुनर्ववीकृत्य लेपनास्तराणोपस्तरणैः* ĀCV. GRH. 2, 3. *राङ्गवास्तराणानि* MBH. 1, 131. R. 3, 49, 15. *दर्भास्तराणामास्तीर्य* MBH. 3, 15142. *दिव्यास्तराणांस्तीर्यो विस्तीर्यो शयनोत्तमे* INDR. 3, 3. R. 2, 32, 9. 4, 23, 29. 33, 25. 5, 13, 54. 6, 99, 13. ÇĀK. 33, 2. PĀNĪT. I, 190. am Ende eines adj. comp. f. आ 36, 12. RAGH. 6, 64. — 2) ०णी f. gaṇa गौरादि zu P. 4, 1, 41.

2. आस्तराणै = अस्तरणे (?) दीयते oder कार्यम् gaṇavyaदि zu P. 5, 1, 97. आस्तराणवत् (von 1. आस्तराणा) adj. *mit einer Decke oder einem Teppich versehen: शयनानि — चित्रास्तरावन्ति* R. 4, 44, 99. *स्पर्द्यास्तरावन्ति* (आसनानि) MBH. 1, 7943. 2, 2031.

आस्तराणिक (von 1. आस्तराणा) adj. *auf einer Decke oder einem Teppich liegend: अथास्तराणिकं सर्वं धृताक्तं समवेशयन्* R. 6, 96, 15.

आस्तराणीय (von स्तर् mit आ) n. = 1. आस्तराणा R. 5, 11, 19.

आस्तायनं von अस्ति (चतुर्थर्थेषु) gaṇa पतादि zu P. 4, 2, 80.

आस्तार m. 1) *Ausbreitung* (von स्तर् mit आ), s. आस्तारपङ्क्ति. — 2) in सभास्तार (AK. 2, 7, 16. H. 480. MBH. 2, 1787) *Mitglied einer Versammlung* scheint eher mit आम् als mit स्तर् in Verbindung zu stehen; vgl. सभासद्.

आस्तारक adj. von स्तर् mit आ P. 7, 1, 100—102, VArtt., Sch.

आस्तारपङ्क्ति (आ० + प०) f. N. eines Metrums, dessen erste Zeile aus zwei achtsilbigen, die zweite aus zwei zwölf-silbigen Pāda besteht; als Beispiel wird angegeben RV. 10, 21, 2. RV. PRĀT. 16, 40. COLBR. Misc. Ess. II, 153 (V, 3). — Vgl. प्रस्तारपङ्क्ति, विस्तारप०, संस्तारप०.

आस्ताय (von स्तु mit आ) m. *Ort der Recitation eines bestimmten Preisliedes* (स्तोत्र) TS. 3, 2, 4, 1. ÇĀT. BR. 2, 2, 4, 11. *स्तुते वक्षिष्यमाने ऽश्वास्तावमाक्रमयति* 13, 3, 4, 16. KĀT. ÇR. 20, 3, 7. *तत्रोदात्तान्तास्त्रे स्तोष्यमाणानुषोपविशे* KĀND. UP. 4, 10, 8. ĀCV. ÇR. 10, 8.

आस्तिक (von 1. अस्ति) 1) adj. *der an die Wahrheit der Ueberlieferung*

*rung glaubt, gläubig* (Gegens. नास्तिक und अनास्तिक) P. 4, 4, 60. H. 490. *सत्यधर्मच्युतात्पुंसः — अनास्तिको ऽप्युद्विजते जनः किं पुनरास्तिकः* MBH. 1, 3088. 225. 3, 13782. 14512. R. 2, 109, 37. JĀGŪ. 1, 267. SUÇA. 1, 123, 20.

*यन्नास्त्येव तदस्ति वस्त्विति मृषा ब्रह्मदिग्देवास्तिकैर्वाचलैर्बहुभिस्तु सत्यवचसो निन्द्याः कृता नास्तिकाः* PRAB. 27, 9. MADHUS. in Ind. St. 1, 13. von einer Rede R. 2, 109, 36. *der an eine andere Welt glaubt* SIDDH. K. zu P. 4, 4, 60. — 2) falsche Form für आस्तीक im ÇKDr. und bei WILSON.

आस्तिकार्थद् (आ० + अर्थ - ढ्) m. ein Bein. Gānamegaja's ÇĀNDAR. im ÇKDr. Nach WILSON deshalb so genannt, weil er dem Weisen Āstika die Bitte, einen Theil der Schlangen retten zu dürfen, gewährte.

आस्तिक्यं (von आस्तिक) n. *das Wesen und Benehmen eines gläubigen Mannes, ein gläubiges Gemüth* gaṇa पुरेक्षितादि zu P. 5, 1, 128. BHAG. 18, 42. MBH. 1, 235. 3, 8250. अनास्तिक्यं 1, 7758.

आस्तीक 1) m. N. pr. eines alten Weisen, eines Sohnes des und der Ġaratkāru, der beim grossen Schlangenopfer einen Theil derselben rettete, TRIK. 2, 8, 21. MBH. 1, 1634. fgg. नाम चास्याभवत्ख्यातं लेकिष्वास्तिक इत्युत। अस्तीत्युक्त्वा गतो यस्मात्पिता गर्भस्थमेव तम्। 1929. fg. HARIV. 1233. *आस्तीकजननी* ein Beinamen der Ġaratkāru ÇĀNDAR. im ÇKDr. — 2) adj. *Āstika betreffend, über ihn handelnd* MBH. 1, 304. 1023. 1027. *आस्तीकपर्वन्* oder *आस्तीकं पर्व* heisst ein Abschnitt im 1sten Buch des MBH., Kap. 13—58.

आस्तेय adj. = अस्तौ भवः P. 4, 3, 56.

आस्त्रबुध्रं (von अस्त्र + बुध्र) m. N. pr. eines Mannes RV. 10, 171, 3.

आस्था (von स्था mit आ) f. in Verbindung mit कार् gaṇa सात्तादादि zu P. 1, 4, 74. 1) *Rücksicht, Bedacht, Sorge* TRIK. 3, 3, 195. H. an. 2, 212. MED. th. 3. *तदास्य* KATHOP. 1, 28, v. l. mit dem loc.: *मय्यप्यास्था न ते चेन्नयि मम सुतरामेव राजन्गतासीत्* BHARTṚ. 3, 53. गुणेषु विकलेष्वास्था वृथा मा कृत्याः 2, 96. HIT. I, 41. RAGH. 10, 44. KATHĀS. 24, 138. स्त्रो पुमानित्यनास्थैषा *darauf kommt es nicht an* KUMĀRAS. 6, 12. अनास्था बाह्यवस्तुषु 63. RAGH. 2, 57. = पत्र AK. 3, 4, 90. H. an. MED. — 2) *Einwilligung, Versprechen* H. 278. — 3) *Vertrauen, Hoffnung: ज्ञानास्य* adj. KATHĀS. 25, 25. f. आ DAÇAK. in BENF. Chr. 200, 6. जयलक्ष्म्यां वक्रन्धास्थाम् RĀGA-TAR. 3, 245. — 4) *Stütze* TRIK. H. an. MED. — 5) *Versammlung* AK. 3, 4, 90. H. 481. H. an. MED. — 6) *Aufenthalt* H. 1498. वनास्ते BHARTṚ. 1, 93. Wohl nur eine Variante von आस्था. — 7) *Zustand: हेतुशून्यां वास्था विलक्षणां* AK. 3, 3, 2. ÇUK. 39, 12. Ebenfalls nur fehlerhaft für आस्था, wie auch H. 1497 an der entsprechenden Stelle des AK. hat.

आस्थातर (wie eben) nom. ag. *der daraufsteht* (auf dem Wagen) RV. 6, 47, 26.

आस्थान (wie eben) 1) n. a) *Standort, Ort, Unterlage* VS. 11, 21. *तासामास्थानाडुल्लिङ्गतामोषधयः* 38. AV. 1, 23, 3. 32, 2. *आस्थानि पर्वता अस्थुः* 6, 77, 1. इन्द्रो वृत्रस्यास्थानमच्छिन्त् ÇĀT. BR. 5, 5, 5, 14. *अनुत् स्वादास्वानात्* 14, 5, 5, 8. Vgl. अनास्थान. — b) *Versammlung* AK. 2, 7, 15. H. 481. *Audienzsaal des Königs: आस्थानगत* KATHĀS. 21, 17. 24, 47. ०वर्तिन् 21, 38. 18, 28. BROCKHAUS: *Thron. आस्थानगृह* n. *Versammlungszimmer* H. 997. *आस्थानभोग* Verz. d. B. H. 172, 3. — 2) f. ०नी TRIK. 3, 3, 21. *Versammlung* AK. 2, 7, 15. 3, 4, 90. *आस्थानीधूर्तकैः* PRAB. 102, 10. अन्विषीच्च तातो मे देवस्यालकेश्वरस्यास्थानीम् *in den Audienzsaal* Kuvera's DAÇAK. 117, 3 v. u.